

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्र. धोरण २०१५/प्र.क्र. ३६४/टेक्स-५,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक - १८ एप्रिल, २०१६

**वाचा-** १.शासन निर्णय क्रमांक धोरण-२०११/प्र.क्र.३३५/टेक्स-२ दि. २ जानेवारी, २०१२  
२. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१/टेक्स-२ दि.१ मार्च, २०१२,  
३.शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.२/टेक्स-२ दि.१ मार्च, २०१२,  
४.शासनपरिपत्रक क्र. धोरण-२०१२/प्र.क्र.१७८/टेक्स-२ दि.१३ ऑगस्ट,२०१२,  
५. शासन निर्णय क्र. धोरण-२०१२/प्र.क्र.२५७/टेक्स-२ दि. २१ फेब्रुवारी, २०१४,  
६.शासन परिपत्रक क्र. धोरण-२०१६/प्र.क्र.१४३/टेक्स-५ दि.२३ फेब्रुवारी,२०१६,

**प्रस्तावना-**

महाराष्ट्र राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण संदर्भ क्र.१ येथिल शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. सदर धोरणांतर्गत संदर्भ क्र.२ येथिल शासन निर्णयान्वये दीर्घ मुदती कर्जाशी निगडीत व्याज सवलत योजना व संदर्भ क्र.३ येथिल शासन निर्णयान्वये विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांच्या प्रकल्पांना १०% भांडवली सवलत या योजना राज्यात सुरु करण्यात आल्या आहेत.

वस्त्रोद्योग धोरणांतर्गत व्याज अनुदान दीर्घ मुदती कर्जाच्या पात्र रकमेवर ७ वर्षाकरीता २८ तिमाहीत दिले जाते. वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदान देण्यासाठी बँकांनी प्रकल्पाला मंजूर केलेले दीर्घ मुदती कर्ज, त्यातील TUFs च्या निकषानुसार पात्र कर्जाची रक्कम, कर्जफेडीचा हप्ता, प्रत्येक तिमाहीत शिल्लक असलेली पात्र कर्जाची रक्कम, तिमाही क्रमांक, वस्त्रोद्योगाचा प्रकार/घटक,उपयोगीता प्रमाणपत्र इ.बाबी विचारात घ्याव्या लागतात. या बाबतच्या सर्व कागदपत्राची व विविध प्रमाणपत्राची तपासणी वस्त्रोद्योग संचालनालयाच्या स्तरावर व वस्त्रोद्योग विभागाच्या स्तरावर करावी लागते. त्यामुळे व्याज अनुदानाचे प्रस्ताव शासनास सादर करण्याची, प्रस्ताव तपासणी व मंजूरीची प्रक्रिया काही अंशी क्लिष्ट स्वरूपाची आहे. त्यामुळे बरेचदा उद्योजक व बँकांना व्याज अनुदानाच्या मागणीचे दावे (claim) सादर करताना अडचणी निर्माण होत आहेत.

याउलट भांडवली अनुदान देण्यासाठी बँकांनी वस्त्रोद्योग प्रकल्पाला मंजूर केलेल्या दीर्घ मुदती कर्जातील केवळ पात्र कर्जाची रक्कम विचारात घेण्याची गरज आहे. त्यामुळे भांडवली अनुदानाची गणना करणे अत्यंत सोपे आहे. या कारणास्तव वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देण्याचे म्हणजेच व्याज अनुदानाचे भांडवली अनुदानात रूपांतर करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय-**

प्रस्तावनेतील माहिती विचारात घेता राज्य वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देण्याचे म्हणजेच व्याज अनुदानाचे भांडवली अनुदानात रूपांतर करण्यास या आदेशान्वये शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. वस्त्रोद्योग प्रकल्पांना वस्त्रोद्योगाच्या प्रकारानुसार व्याज अनुदाना ऐवजी खालीलप्रमाणे भांडवली अनुदान देण्यात येईल.

अ. क्र.	वस्त्रोद्योग घटक	TUFS असंलग्न योजनेतील व्याज दर	कापूस उत्पादक क्षेत्राबाहेरील प्रकल्पांसाठी भांडवली अनुदानाचा दर	विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रातील प्रकल्पांसाठी शासन निर्णय दि.०१/०३/२०१२ नुसार १० % भांडवली अनुदानासह
१	सुतगिरणी, गारमेंटींग, जिनिंग-प्रेसिंग व प्रोसेसिंग	७%	पात्र रकमेच्या ३५%	पात्र रकमेच्या ४५%
२	टेक्निकल टेक्सटाईल्स, कंपोजिट युनिट	६%	पात्र रकमेच्या ३०%	पात्र रकमेच्या ४०%
३	अन्य वस्त्रोद्योग घटक	५%	पात्र रकमेच्या २५%	पात्र रकमेच्या ३५%

अ) पात्र रक्कम म्हणजे TUFS च्या निकषानुसार पात्र दिर्घ मुदती कर्जाची रक्कम.

आ) विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रातील प्रकल्पांसाठी सध्याची १० % भांडवली अनुदानाची योजना कायम राहिल.

३. **पात्र वस्त्रोद्योग प्रकल्प** - सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकानंतर TUFS च्या निकषानुसार बँकांनी दिर्घ मुदती कर्ज मंजूर केलेले वस्त्रोद्योग प्रकल्प व्याज सवलती ऐवजी भांडवली सवलतीस पात्र असतील.

४. विदर्भ ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्यासाठी वस्त्रोद्योग प्रकल्पाचे मुल्यांकन, प्रकल्प मंजूर करण्याची कार्यपद्धती, प्रकल्प मंजूरीकरिता तांत्रिक निकष, ऑनलाईन संनियंत्रण यासाठी जी प्रचलित कार्यपद्धती /नियमावली संदर्भाधीन शासन निर्णय व त्यानंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणानुसार विहित करण्यात आली आहे, तिच कार्यपद्धती/नियमावली वस्त्रोद्योगांना व्याज अनुदान ऐवजी भांडवली अनुदान देण्यासाठी अनुसरण्यात येईल.

#### ४.१ अनुदान देण्याची कार्यपद्धती-

४.१) विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना द्यावयाचे भांडवली अनुदान खालीलप्रमाणे देण्यात यावे.

अ) १ ला हप्ता - प्रकल्प पुर्ण होऊन तो उत्पादनाखाली आल्यानंतर एकूण देय अनुदानाच्या १५ टक्के.

ब) प्रकल्प पुढे चालू आहे असे संचालक-वस्त्रोद्योग यांनी दरवर्षी प्रमाणित केल्यानंतर उर्वरित अनुदान पुढील ६ समान हप्त्यात.

क) प्रकल्प उत्पादनाखाली आल्याच्या दिनांकानंतर १ हप्ता व पहिला हप्ता मिळाल्याच्या तारखेपासून ३६५ दिवसानंतर दुसरा व याप्रकारे नंतरचे दावे सादर करता येतील.

४.२) विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्राबाहेरील वस्त्रोद्योग प्रकल्पांना द्यावयाचे भांडवली अनुदान खालीलप्रमाणे ७ समान हप्त्यात देण्यात येईल.

अ) प्रकल्प पुर्ण होऊन तो उत्पादनाखाली आल्यानंतर १ ला हप्ता.

ब) प्रकल्प पुढे चालू आहे असे संचालक-वस्त्रोद्योग यांनी दरवर्षी प्रमाणित केल्यानंतर उर्वरित अनुदान पुढील ६ हप्त्यात देण्यात येईल.

क) प्रकल्प उत्पादनाखाली आल्याच्या दिनांकानंतर १ हप्ता व पहिला हप्ता मिळाल्याच्या तारखेपासून ३६५ दिवसानंतर दुसरा व याप्रकारे नंतरचे दावे सादर करता येतील.

५. भांडवली अनुदानाचा वार्षिक हप्ता देण्यापुर्वी प्रत्येक वर्षी संबंधित वस्त्रोद्योग प्रकल्पाने त्यावर्षी कर्जाची परतफेड केली असल्याचे प्रमाणपत्र बँकांकडून घेण्यात येईल. तसेच संचालक, वस्त्रोद्योग, यांचेकडून प्रकल्प संबंधित वर्षात उत्पादनाखाली होता याबाबत प्रमाणपत्र घेण्यात येईल. त्यामुळे एखाद्या उद्योगाने कर्ज परतफेडीत कसूर केल्यास त्यास भांडवली अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

६. सदर योजनेकरीता अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी महालेखापाल व शासनाच्या मान्यतेने नवीन लेखाशिर्ष उघडण्यात येईल.

७. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४१०/१५/व्यय-२ दि. १५-१०-२०१६ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१६०४१८१८०७२५४००२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातिक करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( प्र.शं.रोडे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत : मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. मंत्री (सर्व)

मा. राज्यमंत्री (सर्व)

मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व)(ई-मेलद्वारे)

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,

मा. अपर मुख्य सचिव, (वित्त)

मा. अपर मुख्य सचिव (नियोजन)

मा. अपर मुख्य सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,

सर्व प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.

संचालक, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.

समितीचे सदस्य सचिव व सर्व सदस्य.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल, (लेखा व लेखा अनुज्ञेयता/लेखा परिक्षा ) महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई, नागपूर

निवड नस्ती (टेक्स-५)